

**नल्लामुळ्य यांची खंत : किलोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन**

# पर्यावरण चित्रपटांना व्यासपीठ हवे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : डिजिटल गुगात चित्रपटांन्या माध्यमातून पर्यावरणाचा होणारा झास, वाघाच्या नष्ट होत चाललेल्या प्रजांनी, ग्लोबल वॉर्मिंगचे तोटे, पर्यावरण संवर्धनाची नितांत गरज आदी बाबोंची सामान्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. आँनलाईनच्या जमान्यात चित्रपट, माहितीपट हे माध्यम सर्वां प्रभावी ठरु शकते. मात्र, भारतामध्ये पर्यावरण, वन्यजीवनाशी संबंधित चित्रपट दाखवण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध नाही, अशी खंत दिसदर्शक एस. नल्लामुळ्य, यांनी गुरुवारी व्यक्त केली.

किलोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन दिसदर्शक आणि छायाचित्रकार नल्लामुळ्य यांच्या हस्ते बालगंधर्व संगमंदिर येथे गुरुवारी पार पडले. यावेळी माधव चंद्रचूड, महोत्सवाचे अध्यक्ष यीरेंद्र चित्राय, अतुल किलोस्कर, आरती किलोस्कर, परिणीता दांडेकर, गुरुमित सपल, विभूती देववर्मा उपस्थित होते.

विभूती देववर्मा यांना (संस्था),



किलोस्कर वसुंधरा मित्र सम्मान पुरस्कार वितरण प्रसारी (डावीकडून) विभूती देववर्मा, परिणीता दांडेकर, आरती किलोस्कर, अतुल किलोस्कर, एस. नल्लामुळ्य, आदित्य कौशिक, गुरुमित सपल, माधव चंद्रचूड.

गुरुमित सपल (चित्रपट निमाती), परिणीता दांडेकर (कार्यकर्ता) यांना यावेळी किलोस्कर वसुंधरा मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. अतुल किलोस्कर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

विभूती देववर्मा म्हणाले, 'जंगलात राहून जंगल वाचवून संशोधन, जतन आणि संवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न

आहे. हे काम सुरु करताना प्रारंभी खूप अडचणी आल्या. मात्र, हळूळू बरेच तरुण पुढे येऊ लागले. लहानसहान प्रकल्पांमधून पर्यावरण संवर्धनाचे प्रयत्न सुरु आहेत. तरुणांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रोत्साहन देणे, हात मूळ उद्देश आहे. त्यासाठी मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत.'

गुरुमित सपल म्हणाले, 'चित्रपट

निमाता म्हणून पर्यावरण आणि वन्यजीवनाशी खूप जवळचा संबंध आला. आजकाळ सकाळी उठल्या उठल्या पर्यावरणाचा झास झाल्याच्या घटना ऐकायला मिळतात. पृथीवीरील आपले भविष्य असुरक्षित आहे. या गुरुमित परिस्थितीतून मार्ग काढावया असेल तर कलेतून जनजागृती घडवणे आवश्यक आहे. यातून भविष्यात,

चांगले परिणाम पहायला मिळील, अशी आशा वाटते.' परिणीता दांडेकर म्हणाल्या, 'नंदा या पृथीच्या वाहिन्या आहेत. मेट्रो, बंधारे, रस्ते अशा अडथळ्यांनी नंदांवर आक्रमण केले जात आहे. जीवित नदी हे नागरीकरणाचे आणि जीवित जागाचे लक्षण आहे. त्यामुळे त्यांचे जेतन करणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.'